
HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED

CIN No.: L29119MH2010PLC201521



To, Department of Corporate Services **BSE Limited** Pheroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,



Mumbai - 400001

Ref.: Scrip Code: BSE 542682

Dear Sir,

Sub: Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')-Intimation of Newspaper Advertisement of Notice of Postal Ballot.

Pursuant to provisions of Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English edition) and Pratahkal (Marathi edition) on July 30, 2023 regarding Postal Ballot Notice, e-voting and other related information.

The said advertisement will also be hosted on the website of the Company at http://www.harishtextile.com/.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully,

For Harish Textile Engineers Limited

Priya Gupta Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai

Encl.: Copy as above



Regd. Office: 19, Parsi Panchayat Road, 2nd Floor, Andheri (East), Mumbai - 400 069. Maharashtra, India. Tel.: +91 66490251 Email: info@harishtextile.com www.harishtextile.com



SUNDAY, JULY 30, 2023

13

FE SUNDAY The Kerala Minerals and Metals Ltd.

(A Govt. of Kerala Undertaking), Sankaramangalam, Kollam 691 583	250/22250/									
Phone: 0476-2651215 to 217, E-mail: contact@kmml.com	WELCAST ST	EELS LIMITED	ITTLA and Management Limited		1000.00	0.0000	1		-	
For more details please visit the E-Tendering Portal https://etenders.kerala.gov.in or www.kmml. com		가슴 가슴 가슴 방법에 있는 것은 말을 알 것 같은 것 같은 것 같은 것 같이 많이 많이 많이 많이 많이 많이 없다. 것 같은 것 같	ITI Asset Management Limited Investment Manager for ITI Mutual Fund		No: 1800 26 ist@itiorg-co					Fund
No. Tender ID Items	СIN: L27104G. Regd. Описе: 115-116, G.V.M.M. Estate, O Ph. 079-22901078, Fax:		Registered Office:	W : www.i		an			UTUAL	Fund
1 2023_KMML_588598_1 For the supply of Sodium Hexa Meta Phosphate- 50 MT	Website: www.welcaststeels.com, Em		ITI House, 36, Dr. R. K. Shirodkar Marg,		100MH200	8PLC1776	277			
2 2023_KMML_590917_1 Excavation of iron oxide from third pond in as is where is condition and shifting to old ponds in KMML	UN-AUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE QUARTER ENDED	Parel, Mumbai - 400 012				3	Long-ter	m wearth	creators
3 2023_KMML_590629_1 U 400 Tunnel drier building repair works in KMML	30TH JUNE 2	2023								
4 2023_KMML_590659_1 For the supply of Tray Titanium for Eimco Filter-1	- 10)	(₹ in Lakhs)		NOTICE CUM	ADDENDUN	/ No. 18/2	2023			
Chavara, 29.07.2023 Sd/- Managing Director for The Kerala Minerals and Metals Ltd		Quarter Ended Year Ended	Hosting of Annual Report of the	Schemes of I	TI Mutual Fu	und for the	e financial y	/ear ended I	larch 31, 20	123
X NEOGEN CHEMICALS LIMITED	Sr No. Particulars	30.06.2023 30.06.2022 31.03.2023	NOTICE is hereby given to the Unit Holders of				an an an an an Ar			and barran and a second
CIN: L24200MH1989PLC050919		(Unaudited) (Unaudited) (Audited)	56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1						아이에 아이는 것이 같아요. 그 것이야지	
Regd. Office: Office No. 1002, 10 th Floor, Dev Corpora Bldg, Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601.	1 Total income from operations	1,936.59 4,328.65 9,391.79	the Annual Report of the Schemes of ITI Mu							2 Contraction of the second second
Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399	2 Net Profit \(Loss) for the period (before Tax, Exceptional and\or Extraordinary items)	78.71 438.50 239.58	has been hosted on the website of the Fund	, www.itiamc.co	om and on Al	MFI's webs	site, <u>www.ar</u>	nfiindia.com	respectively	98 1
Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com NOTICE OF BOARD MEETING	3 Net Profit \(Loss) for the period before tax (after Exceptional and\or Extraordinary items)	78.71 438.50 239.58	Further, Unit holders may also request for a	physical or electronic	ctronic copy	of the Annu	ual Report c	r abridged s	ummary ther	eof by writing
Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and	4 Net Profit (Loss) for the period after tax		to us at the email address mfassist@itiorg.		그렇지? 영어 집에 나라 가 가 한 해요?					
Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, August 5, 2023, inter - alia, to consider,	 (after Exceptional and\or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 	58.90 401.70 264.02	any of the official points of acceptance of IT	T Mutual Fund.						
approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated)	[Comprising Profit\(Loss) for the period (after tax)		The Unit Holders are requested to take note	e of the above.						
of the Company for the quarter ended on June 30, 2023 along with the limited review report of the Statutory Auditors thereon.	and Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital	61.68 417.62 278.87 63.82 63.82 63.82						For ITI A	set Manage	ment Limited
The trading window for dealing in the securities of the Company was closed for all the	7 Reserves (excluding Revaluation Reserve)						(Inv	/estment Ma	nager for ITI	Mutual Fund)
Designated, Immediate Relative and Connected Persons covered under the Code from July 1, 2023 and the closure period will end 48 hours after the declaration of Unaudited	as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3467.26	Place: Mumbai							Sd/-
Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.	8 Earnings Per Share(EPS) (of ₹ 10/- each)		Date : July 29, 2023						Authoris	sed Signatory
The information contained in this Notice is available on the Company's website i.e. www.neogenchem.com and corporate announcement section of www.bseindia.com and	(for continuing and discontinued operations) a. Basic & Diluted EPS before Extra ordinary		Mutual Fund investments are sul	hiect to mar	ket risks	read all	scheme	related d	ocuments	carefully
www.nseindia.com	items (In ₹) b. Basic & Diluted EPS after Extra ordinary	9.23 62.94 41.37	indicati i una investmenta are su	ajoor to mai	Ast Hara,	. ouu un	Soneme	. oraleu u	connonta	ouroruny.
For Neogen Chemicals Limited, Sd/-	items (In ₹)	9.23 62.94 41.37								
Unnati Kanani	Note: The above is an extract of the detailed		11.7	NAZA	DAT	ECH	NO	OCIE	CIM	
Date : July 29, 2023 Company Secretary & Compliance Officer Place : Thane Membership No. A35131	Quarter ended June 30, 2023 filed with the Stock		G	NAZA		ECH	NOL	OGIE	S LIL	
	SEBI (Listing Obligations and Disclosure Requisition format of the Financial Result for the Quarter		Nazara™		1.000 54		00MH1999PL		1 100001	
Harish Textile Engineers Limited	the Stock Exchange website (www.bsein			Re Tel.: +91-22-4033				riman Point, Mu tors@nazara.co		ww.nazara.com
CIN: L29119MH2010PLC201521 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069.	(www.welcaststeels.com)	By Order of Board of Directors	EXTRACT FROM THE				CONTRACTOR OF THE OWNER.			
Tel: 022 40373000/28367151/2/3, E-mail: investor@harishtextile.com.		For Welcast Steels Limited Sd\-	RESULTS OF NAZARA TE							
Website: www.harishtextile.com NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY	Place: Hyderabad	(D.P. Dhanuka) Chairman								(₹ in Lakhs)
Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and other applicable	Date: 29 July, 2023	DIN: 00168198			CONSOLIDA	TED		S	ANDALONE	, · · · · · · · · · · · · · · · · · · ·
provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ("Listing	3	24 24	Sr. Particulars		uarter Ended		ar Ended	Quarter I		Year Ended
Regulation"), Secretarial Standards-2 issued by the Institute of Companies Secretaries of India and	FORM O		No.		31.03.2023 30.				023 30.06.202	the second s
other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force, Harish Textile Engineers Limited ("the Company") is seeking approval	INVITATION FOR EXPRESSIO	ON OF INTEREST FOR		Unaudited				audited Audit		
from the Members via passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated July 27, 2023 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting") only.	SAIL-SCL KERAL OPERATED IN MANUFACTURING AND MARKETING OF C		1 Total Income from Operations	26,617	29,750	22,970 1,	,14,050 1	1,138 1,1	41 869	4,971
In terms of the relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the	AT STEEL NAGAR, P.B. NO.42, KOLATHARA, (Under Regulation 36A(1)of the insolvency	KOZHIKODE - 673655 KERALA	2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items")	2,827	1,653	2,191	8,880	197 (1,12	8) 11	(2,119)
Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular	(Insolvency Resolution Process for Corpora		3 Net Profit/(Loss) for the period after tax	a south	11000		0,000		30 S.	(2,1107
No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular	RELEVANT PART 1. Name of the corporate debtor SAIL-SCL K	ICULARS erala Limited	(after Exceptional and/or Extraordinary items*)	2,086	937	1,588	6,138	153 (1,19	7) 55	(2,395)
No. 33/2020 dated September 28, 2020 General Circular No 39/2020 dated December 31, 2020, General Circular No 10-2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December	along with PAN/CIN/LLP No. PAN : AAHO		4 Total Comprehensive Income for the period	12	0.040000	10050005	120020	0.000	90.00 PC345	2 22400224000
08, 2021 (MCA Circulars'), the process of sending the Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting is sent through email to all those Members, whose email address is registered		04KL1969SGC002253 r, P.B. No.42, Kolathara,	[Comprising Profit / (Loss) for the period (after t and Other Comprehensive Income (after tax)]	ax) 1,045	1,055	2,288	8,006	150 (1,21	1) 23	(2,419)
with the Company or with the Depositaries / Depository Participant's or M/s Bigshare Services Private	Kozhikode	- 673655 Kerala	5 Equity Share Capital (Face Value of ₹ 4/- each)	1 I I I I I I I I I I I I I I I I I I I	2.647	2,627	1998-1944 (d)	2.647 2.6	1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 - 1997 -	2,647
Limited, Register and Share Transfer Agents of the Company (RTA) and whose names appear in the Register of Members /list of Beneficial Owners as on Friday, July 28, 2023 ("Cut-off Date"), has been		complexkerala.com (Not Updated) r, P.B. No.42, Kolathara,	6 Reserves (excluding Revaluation Reserve)			- agos I	3	1011 -10	all	2,044
completed on July 29, 2023.	fixed assets are located Kozhikode	- 673655 Kerala	as shown in the Audited Balance Sheet of the			2014				100.53932-00
A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice for information purposes only.		00 Ton per annum - 65000 Ton per annum	previous year	54	10	a 1,	,07,841	54)	8 - 53N	88,940
In compliance with the requirements of the MCA circulars, physical copy of the Postal Ballot Notice		ited Balance Sheet	7 Earnings Per Share (of ₹ 4/- each) (for continuing and discontinued operations)							
along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate the assent and dissent through the	The second se	om Operation: 6 : Rs. 431.30 Lakhs	Basic (in ₹) :	2.95	0.01	1.72	5,98	0.23 (1.8	3) 0.08	(3.67)
e-voting system only.	1 20x2/2022	7 : Rs. 413.70 Lakhs	Diluted (in ₹):	2.95	0.01	1.71	32255	0.23 (1.6	310 III - 110000	(3.67)
All the Members are hereby informed that: 1. The e-voting period shall commence on Monday, July 31, 2023 (09:00 am. IST) and end on Tuesday,	31.03.201	8 : Rs. 6.52 Lakhs 9 : Rs. 0.04 Lakhs	Exceptional and/or Extraordinary items adjusted in the					1.1 (Å	All and the second second	
August 29, 2023 (05:00 pm. IST) for all the shareholders holding shares in physical form or demat	5772 State 1 (1997)	0 : Rs. 0.00 Lakhs 1 : Rs. 0.00 Lakhs	Notes:	- and the second second		and the more that is				A.C.
form. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date.	7. Number of Employees/Workmen 29 - Perma	nent Employee (As on 23.03.2023)	1 The above is an extract of the detailed format of Qua							
A person whose name is recorded in the register of members or in the register of Beneficial Owners maintained by the depositories as on the out-off date shall be entitled to avail the facility of remote		tual Employee (As on 23.03.2023) Permanent Employees, 2 Employees	and Disclosure Requirements) Regulations, 2015				cial Results ar	e available on	the Stock Exch	ange websites:
e-voting.	retired on 3	31.05.2023)	www.bseindia.com, www.nseindia.com and on the C 2 The detailed financials results and this extract were				ittee and apor	wed by the Boar	d of Directors of	the Company at
 The Company has appointed M/s D N Vora and Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer, to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent. 	available financial statements Professiona	ation can be asked from Resolution al through email rp.sailsclk/@gmail.com	their meeting held on July 28, 2023.	and a second		200 B 10 W 10 B 10 B		- Jan Bool		and the second second
manner.	(with schedules) of two years, list, of creditors, relevant dates for									ler of the Board
4. The result of the Postal Ballot e-voting will be declared on or before Thursday, August 31, 2023 (05:00 pm.) at the registered office of the Company by the result along-with the Scrutinizer's Report	subsequent events of process are							For	Vazara Techno	logies Limited
shall be placed on the website of the Company http://www.harishtextile.com/ and on the website of	9. Eligibility for Resolution Applicants The information	ation can be asked from Resolution							NP	Sd/- tish Mittersain
the RTA at https://ivote.bigshareonline.com and communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed.	under section 25(2)(h) of the Professiona	al through email rp.sailsclkl@gmail.com	Place : Mumbai					Jo		Virector & CEO
If you have not registered your email address with the Company/Depository, you may please follow the	10. Last date for receipt of expression 14.08.202	3	Date : July 28, 2023					1,0,051	10-050-00 000-00 00 00 00 51	DIN: 02347434
below instructions: i. Demat Shareholders: Please update your email id and Mobile Number with your respective	interest		2011 - 10 - 10 - 10 - 10 - 10 - 10 - 10					,		Adfactors 184
Depository Participant (DP).	11. Date of issue of provisional list of 24.08.202 prospective resolution applicants									
For further details, kindly refer to the notice of the Postal Ballot. The Notice is also available on the Company's website <u>http://www.harishtextile.com/</u> .	12. Last date for submission of 29.08.202 objections to provisional list	3	SATCHI		OI DI	NCS	TIM	ITEL		
If you have any queries or issues regarding e-voting or grievances connected with the facility for	13. Process email id to Submit EOI rp.sailscikk	and the second se	Notohmo							
e-voting, the same may be addressed to <u>ivote@bigshareonline.com</u> or call us at: 1800225422. By Order of the Board	JRRI/	IP ANISH AGARWAL /IPA-001/IP-P-01497/2018-19/12256	Regd. Office: No. 110,	(formerly known A Wing, Level 1				ore KA 56000	IN	
For Harish Textile Engineers Limited	Vista D, 1101	L, Godrej United, Whitefield Main Road, ocenix Market City, Hoodi Village, Hobli,		00KA2004PLC0	33412, websit	le - www.sa				
Sd/- Hitendra Desai		apura, Bengaluru, Karnataka - 560048 For SAIL-SCL Kerala Limited	Statement of		e: +91 80 222 lated una		financial	resulte		
Place: Mumbai Whole-Time Director Date: 29/07/2023 (DIN: 00452481)	30th July, 2023,	Bengaluru, Email : ip.cispl@gmail.com	for the qua							
Date: 2010//2020 (DIN: 00452481)		21 			ee monu	is chue	a vune u		(Rs. in Lakh) except EPS data
						0	Quart	ter ended		Previous
Mangalore Refinery and	Petrochemicals Limite	20 7/	SI.			3 mont			responding	year
/A Court of India Enterprise and			No. Particulars			ende	d 3n		months ended	ended 31-03-2023
		आज़ादा ल अमृत महोत्सव				30-06-2	31-0	03-2023 3	-06-2022	
एमआरपीएन MERE Road Office: Mudanaday Kuthathoor RO Vi						Unaudi	ited Ai	udited U	naudited	Audited





NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY	Place: Hyderabad	(D.P. Dhanuka) Chairman			74.							(₹ in Lakhs)
Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and other applicable	Date: 29 July, 2023	DIN: 00168198			CONSOLIDATED			STANDALONE				
provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration)			Sr.	2.3.2	Quarter Ended Year Ende			Year Ended	nded Quarter Ended		i	Year Ended
Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ("Listing Regulation"), Secretarial Standards-2 issued by the Institute of Companies Secretaries of India and	<i>3</i>		No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment	INVITATION FOR EV	FORM G PRESSION OF INTEREST FOR			Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
thereof for the time being in force, Harish Textile Engineers Limited ("the Company") is seeking approval from the Members via passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated July 27, 2023		KERALA LIMITED	े अन्य वि	Total Income from Operations	26,617	29,750	22,970	1,14,050	1,138	1,141	869	4,971
("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting") only.	OPERATED IN MANUFACTURING AND MA	RKETING OF QUALITY CONSTRUCTION STEEL PRODUCTS		Net Profit/(Loss) for the period (before Tax,	201011	2011.00		1,11,000	1,100	-statute		1001
In terms of the relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the		, KOLATHARA, KOZHIKODE - 673655 KERALA the insolvency and Bankruptcy Board of India	1. f el	Exceptional and/or Extraordinary items")	2,827	1,653	2,191	8,880	197	(1,128)	11	(2,119)
Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular		ss for Corporate Persons)Regulations, 2016)	3	Net Profit/(Loss) for the period after tax		11000	1026229		0.976	7.11.007	000	1-11.07
No. 20/2020 dated April 06, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular		ANT PARTICULARS		(after Exceptional and/or Extraordinary items*)	2,086	937	1,588	6,138	153	(1,197)	55	(2,395)
No. 33/2020 dated September 28, 2020 General Circular No 39/2020 dated December 31, 2020,	1. Name of the corporate debtor	SAIL-SCL Kerala Limited	2	Total Comprehensive Income for the period	-,		1000	26/22	80.56	100000	100	22422224
General Circular No 10-2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 (MCA Circulars'), the process of sending the Postal Ballot Notice along with the instructions	along with PAN/CIN/LLP No.	PAN : AAHCS4975Q CIN : U27104KL1969SGC002253	<u>.</u>	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
regarding remote e-voting is sent through email to all those Members, whose email address is registered	2. Address of the registered office	Steel Nagar, P.B. No.42, Kolathara,		and Other Comprehensive Income (after tax)]	1,045	1,055	2,288	8,006	150	(1,211)	23	(2,419)
with the Company or with the Depositaries / Depository Participant's or M's Bigshare Services Private		Kozhikode - 673655 Kerala	5	Equity Share Capital (Face Value of ₹ 4/- each)	2,647	2,647	2,627	2,647	2,647	2,647	2.627	2.647
Limited, Register and Share Transfer Agents of the Company (RTA) and whose names appear in the Register of Members /list of Beneficial Owners as on Friday, July 28, 2023 ("Cut-off Date"), has been	URL of Website URL of Place where majority	www.steelcomplexkerala.com (Not Updated) Steel Nagar, P.B. No.42, Kolathara,	6	Reserves (excluding Revaluation Reserve)	- <u>1</u>			1				61
completed on July 29, 2023.	fixed assets are located	Kozhikode - 673655 Kerala	<u>ч</u>	as shown in the Audited Balance Sheet of the								
A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice for	5. Installed Capacity of Main	SMS - 55000 Ton per annum		previous year	7 0	-	25	1,07,841	-	-	875	88,940
information purposes only.	Products/Services	Rolling Mill - 65000 Ton per annum	7	Earnings Per Share (of ₹ 4/- each)	n ec			no 6103790000	269	~	4.50%	141900000000000000000000000000000000000
In compliance with the requirements of the MCA circulars, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for	 Quantity and Value of Main Products/services sold in last 	As per Audited Balance Sheet Revenue from Operation:		(for continuing and discontinued operations)								
this Postal Ballot and shareholders are required to communicate the assent and dissent through the	financial year	31.03.2016 : Rs. 431.30 Lakhs		Basic (in ₹) :	2.95	0.01	1.72	5.98	0.23	(1.83)	0.08	(3.67)
e-voting system only.		31.03.2017 : Rs. 413.70 Lakhs		Diluted (in ₹):	2.95	0.01	1.71	5.96	0.23	(1.83)	0.08	(3.67)
All the Members are hereby informed that:		31.03.2018 : Rs. 6.52 Lakhs 31.03.2019 : Rs. 0.04 Lakhs					line and the second			11 - 12 - 14 - 1		(0.07)
 The e-voting period shall commence on Monday, July 31, 2023 (09:00 am. IST) and end on Tuesday, August 29, 2023 (05:00 pm. IST) for all the shareholders holding shares in physical form or demat. 		31.03.2020 : Rs. 0.00 Lakhs	"Exc	eptional and/or Extraordinary items adjusted in the Sta	atement of Pro	it and Loss ir	accordance v	with Ind-ASR	ules/AS Rules	s, whichever is	s applicable.	I
form. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter. Remote e-voting shall not		31.03.2021 : Rs. 0.00 Lakhs	Note	[2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2]								******
be allowed beyond the said time and date.	7. Number of Employees/Workmen	29 - Permanent Employee (As on 23.03.2023) 2 - Contractual Employee (As on 23.03.2023)		ne above is an extract of the detailed format of Quarter								
A person whose name is recorded in the register of members or in the register of Beneficial Owners.		(Out of 29 Permanent Employees, 2 Employees		nd Disclosure Requirements) Regulations, 2015. Th				ancial Resul	ts are availai	ble on the S	Stock Exchan	ge websites:
maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.		retired on 31.05.2023)	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	ww.bseindia.com, www.nseindia.com and on the Com						- Denvir (D	land and a state	S
3. The Company has appointed M/s D N Vora and Associates, Practicing Company Secretaries, as	8. Further details including last	The information can be asked from Resolution	1000	ne detailed financials results and this extract were revi eir meeting held on July 28, 2023.	ewed and reco	mmended o	y the Audit Cor	nmittee and a	approved by tr	he Board of D	rectors of the	e Company at
the Scrutinizer, to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent	available financial statements (with schedules) of two years, list.	Professional through email rp.sailsclk/@gmail.com		an meeting neid on July 20, 2020.								
 manner. The result of the Postal Ballot e-voting will be declared on or before Thursday, August 31, 2023 	of creditors, relevant dates for		1 I								By the Order	2010 C
(05:00 pm.) at the registered office of the Company by the result along-with the Scrutinizer's Report	subsequent events of process are		1 I							For Nazar	ra Technolog	gies Limited Sd/-
shall be placed on the website of the Company http://www.harishtextile.com/ and on the website of	available at: Second to a second the second terms of terms	The information can be asked from Resolution	1 I								Nitis	h Mittersain
the RTA at https://ivote.bigshareonline.com and communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed.	under section 25(2)(h) of the	Professional through email rp.sailsclkl@gmail.com	Plac	e : Mumbai						Joint Ma	anaging Dire	
If you have not registered your email address with the Company/Depository, you may please follow the	code is available at:		120030034	: July 28, 2023						102002400		N: 02347434
below instructions:	10. Last date for receipt of expression	14.08.2023	L	inter in								
i. Demat Shareholders: Please update your email id and Mobile Number with your respective	11. Date of issue of provisional list of	24.08.2023										Adfactors 184
Depository Participant (DP).	prospective resolution applicants		<u> </u>									
For further details, kindly refer to the notice of the Postal Ballot. The Notice is also available on the Company's website <u>http://www.harishtextile.com/</u> .	12. Last date for submission of	29.08.2023		SATCUM			INC	CII	MIT	FD		
If you have any queries or issues regarding e-voting or grievances connected with the facility for	13. Process email id to Submit EOI	rp.sailsclkl@gmail.com	C	SATCHM		OLL	UNG	2 LI	IVII I	ED		I
e-voting, the same may be addressed to hote@bigshareonline.com or call us at: 1800225422.		IP ANISH AGARWAL	D D		merly knowr				15 (1853) 19			I
By Order of the Board		IBBI/IPA-001/IP-P-01497/2018-19/12256 ista D. 1101, Godrej United, Whitefield Main Road,		Regd. Office: No. 110, A V CIN: L93000P						60001 IN		I
For Harish Textile Engineers Limited Sd/-		Near Phoenix Market City, Hoodi Village, Hobli,	SH0	oldings Limited CIN: L93000P			2227 2220	naturiniun	araii(199.11)			I
Hitendra Desal		Mahadevapura, Bengaluru, Karnataka - 560048 For SAIL-SCL Kerala Limited		Statement of				d financ	cial resu	lts		I
Place: Mumbai Whole-Time Director Date: 29/07/2023 (DIN: 00452481)	30th	July, 2023, Bengaluru, Email : ip.cispl@gmail.com		for the quarte								
Date: 29/07/2023 (Diff: 00402461)		<u>14</u>		for the quarte	a and th	ree mo	intria cin		10 00, 20	(Rs. in Lakh) e	xcept EPS data
									Quarter endec	1		2 2
Onge Mangalore Refinery and	Potrochomicale	imited								1	and the state of the	Previous
	renochennicals	imited)	SI.	Particulars			V222.534	onths	Preceding 3 months	Correspo 3 mon	CONTRACTOR OF A DECISION OF A DECISIONO OF A DECI	year ended
(A Govt. of India Enterprise and एलआरपीएल CIN - L23209KA1	A Subsidiary of ONGC I	imited)	No.	Faturnals				nded	ended	s mon ende	NO401 1002	1-03-2023
एमआरपीएन CIN - L23209KA1		आज़ादा ज अमृत महोत्सव						6-2023	31-03-2023	30-06-2	2022	
City - L23209KA	3000000333	- En during					Una	udited	Audited	Unaud	ited	Audited

MRPL Regd. Office: Mudapadav, Kuthethoor P.O., Via Katipalla, Mangaluru - 575 030, Karnataka.

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			STANDALONE		nts are in ₹ Cro	ONSOLIDATED		
SL.		Quarter		Year Ended	Quarte	Year Ended		
NO.	Particulars	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	24,832.53	35,915.46	1,24,736.03	24,832.53	35,915.46	1,24,736.03	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	1,558.81	4,152.95	4,236.38	1,560.86	4,161.70	4,253.39	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,558.81	4,152.95	4,238.88	1,560.86	4,161.70	4,255.89	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,012.74	2,707.51	2,638.39	1,014.79	2,716.26	2,655.40	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,012.48	2,708.30	2,637.34	1,014.52	2,717.05	2,654.19	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			8,081.99			8,111.86	
8	Securities Premium Account	346.39	346.39	346.39	346.39	346.39	346.39	
9	Net Worth	10,847.39	9,904.64	9,834.65	10,879.31	9,926.40	9,864.52	
10	Outstanding Debt	15,166.23	18,580.82	16,707.37	15,166.23	18,580.82	16,707.37	
11	Debt Equity Ratio [No. of Times]	1.40	1.88	1.70	1.39	1.87	1.69	
12	Earnings Per Share (EPS) (Face value of ₹ 10/- each) (for continuing operations) (not annualised)							
- 1	a) Basic (₹)	5.78	15.45	15.05	5.79	15.50	15.15	
8	b) Diluted (₹)	5.78	15.45	15.05	5.79	15.50	15.15	
13	Capital Redemption Reserve	9.19	9.19	9.19	9.19	9.19	9.19	
14	Debt Service Coverage Ratio [No. of Times] (not annualised)	0.48	0.62	0.92	0.48	0.62	0.92	
15	Interest Service Coverage Ratio [No. of Times]	7.93	15.72	5.22	7.94	15.75	5.23	

Unaudited Audited Unaudited Audited Total Income 7,651 16,489 1,361 20,800 2 Net (Loss)/profit for the period (before tax and exceptional items) 3,196 (3, 134)6,947 (6,950)3 Net (Loss)/profit for the period before tax (after exceptional items) 3,196 (3, 134)6.947 (6,950)Net (Loss)/profit for the period after tax (after exceptional items) 3,175 4 6.536 (3, 172)(7,472)Total Comprehensive (Loss)/ Income for the period[Comprising (loss)/profit after tax 5 and Other Comprehensive (loss) / Income after tax] 6,474 (3, 151)(7, 471)3,175 Equity Share Capital 14,583 14,583 14,583 14,583 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings/(Loss) Per Share ('EPS') (of Rs. 10 each; not annualised for the quarter) 2.18 (a) Basic 4.48 -2.17 -5.12 2.18 4.48 (b) Diluted -2.17 -5.12

Notes to the financial results:

1 The above consolidated financial results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 28th July, 2023. The statutory auditors have conducted a limited review of the standalone Financial Results of the Company for the period ended 30th June, 2023.

2 These Consolidated unaudited financial results presented above is prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015. These results are uploaded on the Company website i.e. www.satchmoholdings.in and on the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com. These results include the result of the following subsidiary companies.

Subsidiaries: Northroof Ventures Private Limited (formerly known as NHDPL South Private Limited), Marathalli Ventures Private Limited (formerly known as NUDPL Ventures) Private Limited), LOB Facilities Management Private Limited (Formerly known as Lob Property Management Private Limited)

4 Statement of unaudited Standalone financial results for three months ended June 30, 2023 disclose the following.

Notes:

ancialexp.epapr.in

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on July 28, 2023. The full format of Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website www.mrpl.co.in.

2. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosure have been made to the Stock Exchange websites of NSE and BSE (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website www.mrpl.co.in.

3. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended). These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

The financial results have been reviewed by the Joint Statutory Auditors as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

For and on behalf of the Board Sd./-V C Tongaonkar Place : New Delhi **Director** (Finance) Date : 28/07/2023 DIN: 10143854

Note : 1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in dematerialised form with a depository. In view of this Shareholders holding shares in physical form are requested to open Demat Account with a Depository and dematerialise the shares for easy liquidity.

2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest. Shareholders holding shares in dematerialised form are requested to update their email IDs with their respective DPs to receive the communication from the Company on emails.

Together, Let us build a Clean India

			Quarter ended					
SI. No.	Particulars	3 months ended 30-06-2023	Preceding 3 months ended 31-03-2023	Corresponding 3 months ended 30-06-2022	Previous year ended 31-03-2023			
		Unaudited	Audited	Unaudited	Audited			
1	Total Revenue	7,703	14,921	1,113	17,023			
2	Profit/(Loss) before tax	3,286	6,856	(2,094)	(5,693)			
3	Profit/(Loss) after tax	3,268	6,911	(2,112)	(5,693)			

The Group has analyzed the implications of Companies (Indian Accounting Standards) Amendement Rules 2023 to amend the provisions of Companies (Indian Accounting 5 Standards) Rules 2015. Accordingly Ind AS 101, and Ind AS 103 is not applicable to the Group Ind AS 107, Ind AS 12 and Ind AS 1 will be implemented as per Business transaction of the Group in future.

6 The Group has accepted onetime settlement proposal (OTS) dated 14th April 23, given by One lender for an amount of Rs. 133.78 Crs. Company has already paid Rs. 15 Crs. out of the said amount of 133.78 Crs in this quarter. As per the OTS, the amount is to be settled within 180 days from the date of OTS. Company has also received OTS from second lender, dated 14th June 23 for an amount of Rs. 45.90 Crs and Company has already paid Rs. 30.06 Crs against the said OTS till the current quarter. Accordingly the Group has not provided for any interest in this quarter.

The Group is in process of completing the incomplete residential projects and persuant to Change in its object clause, is focussing on the segments namely the "Service" 7 business of facilities / manpower / catering / restaurants activities", "Proptech and related Internet Technology Services", "Long term investment and trading in equities",

All operations are in India and hence there is no geographical segment."

The Holding Company has exited British Columbia project in the current quarter post payment of settlement amount of loan to the lender and has also settled all pending Customer Refunds of this project in the quarter.

Deferred Tax has not been accounted for due to the uncertainity of taxable profit as estimated by the management against which the Deferred tax assets can be adjusted / utilised in near future.

Post receipt of onetime settlement proposal (OTS) from the two lenders, Group has reclassified the loans payable at the OTS and the balance outstanding along with accrued 10 interest for an aggregate amount of Rs. 552.46 Crores has been classified as Disputed Liability in the current quarter.

11 Going concern

8

-9

These consolidated financial statements have been prepared on a going concern basis notwithstanding accumulated losses as at the balance sheet date and a negative net current assets situation. As per the managment with these exits of residential projects and the debt coming down, the company is hopeful of revival in the coming years.

These financial statements therefore do not include any adjustments relating to recoverability and classification of asset amounts or to classification of liabilities that may be necessary if the Company is unable to continue as a going concern.

12 The figures in respect of previous period have been regrouped / recast wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors of Satchmo Holdings Limited (formerly known as NEL Holdings South Limited) Sd/-Rajeev Khanna DIN: 07143405 Whole Time Director

Place: Bengaluru, India. Date : 28th July 2023

टाटा रुग्णालयाच्या औषध विक्री

केंद्राच्या कंत्राटामध्ये नियमांचे उल्लंघन

महामुंबई

मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करा! वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे आणि सततच्या वाहतूक कोंडींची गंभीर दखल घेत हा मार्ग तातडीने खड्डेमुक्त करावा तसेच या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले. मुंबई-नाशिक आणि भिवंडी- वाडा रस्त्यांवर पडलेल्या खड़ूयांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश दिला. कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. याच बैठकीत मुंबई-नाशिक महामार्गावरील पडचा-खडावली येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात यावेत. हा निधी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर कठोर कारवाई करा तसेच या दोन्ही रस्त्यांवरून ठाणे आणि मुंबई शहर परिसरात येणाऱ्या वाहतुकीचे नियमन करा. अवजड आणि

प्रातःकाल

मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करुन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे आदेशही शिदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. राज्यातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्डूयांवरून विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले होते. तसेच खड्डे बुजविले जाईपर्यंत टोल वसूली थांबविण्याची मागणीही केली होती. काही महामार्गावर रस्ते की खड्डे अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. खड़ूयांमध्ये पडून दुचाकी चालकांचे मृत्यू अलीकडेच झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व

साम्राज्य पसरले आहे. मुख्यमंत्र्यानी आदेश देऊनही खड्डे बुजबले जात नाहीत. खड्डे असूनही टोल वसूल केला जातो. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली असून टोल घेणाऱ्या कंपन्यांना सरकार पाठिशी असल्याचा आरोप घालत विरोधकांनी केला.

> रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे प्रशासनाला आदेश

मुंबई– नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात विलंब होऊ नये याकडे महामार्ग प्राधिकरणाने विशेष लक्ष पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खडवली टोल नाक्याच्या परिसरातील तसेच सेवा-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वत्र खड्नयांचे रस्त्यांच्या ठिकाणाच्या सुविधांकडे

लक्ष द्यावे. नागरिकांना कठल्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची घेण्याचे दक्षता आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई−गोवा, अहमदाबाद पालघर-या येथे महामार्गासोबतच वसई पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे का संथ गतीने सुरु असल्याबाबत तसेच या परिसरात खड़ूयांमुळे नागरिक त्रस्त असल्याबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनास धारेवर धरले

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : कर्करोग रुग्णांना स्वस्त व माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयातील औषध विक्री केंद्राचे कंत्राट टाटा हेल्थकेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (टाटा वन एमजी) या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र हे कंत्राट देताना टाटा रुग्णालयाने निविदा प्रक्रियेत सरकारच्या अटी व शर्तींना तिलांजली दिली असून प्राथमिकदृष्ट्या टाटा वन एमजी या कंपनीला कंत्राट कसे मिळेल यासाठी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे टाटा वन एमजीला दिलेल्या या कंत्राटाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. देशभरातून मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या कर्करोग रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री केंद्रांत स्वस्त दरात औषध उपलब्ध होतात. मात्र औषध विक्री केंद्राकडे औषधे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आणि रुग्णांना तातडीने औषध मिळावे यासाठी टाटा रुग्णालयाने औषध विक्री केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र हे कंत्राट टाटा वन एमजी कंपनीला मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. निविदा सादर करणाऱ्या कंपनीची २०२१-२२ मधील वार्षिक उलाढाल जवळपास ६०० कोटी रुपये असावी अशी अट घालण्यात आली आहे. मात्र टाटा वन एमजीला २०२१-२२ मध्ये ५२६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तरीही दरवर्षी ४०० कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी – विक्री करणारे केंद्र टाटा वन एमजी कंपनीला आंदण देण्यात येत आहे. कंपनीने रुग्णालयाच्या दरपत्रकातील सर्व अटी व नियम २०२२ ते २०२४ दरम्यान मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र निविदेच्या परिशिष्ठ 'क'नुसार हा करार २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे २०२४ नंतर औषधांचे दर व अन्य बाबींची जबाबदारी कोणची असा प्रश्न उपस्थित होत आहे. औषध विक्री केंद्रासंदर्भात १८ ऑगस्ट २०२२ रोजी निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी निविदा सादर केलेल्या सर्व कंपन्यांना तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवून प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुसरी निविदा काढण्यात आली होती. मात्र यासाठी आवश्यक असलेली निविदापूर्व बैठकच घेण्यात आली नाही. त्यामुळे ६०० कोटी रुपयांच्या या कंत्राटाबाबत शंका निर्माण होत आहे.

मध्य रत्व साहित्य व्यवस्थापक विभाग									
ई-प्रॉक्युअरमेंट जाहिरात निविदा सूचना क्र. E-30/2023, दि. २७.०७.२०२३									
निविदा क्र.	बाब विवरण	मात्रा	नियत तारीखा						
१८२३२०९८ए	ऑटो ड्रेन व्हेल्वकरिता दुरुस्ती किट	५२६ संख्या	o9.02.73						
१८२३२२१८	स्पीन– ऑन फ्युएल फिल्टर असेंबली	१४०० संख्या	१४.०८.२३						
४१२३१००३	अर्थिंग केबल	१७८५ संख्या	१४.०८.२३						
५०२३३०९१	रिले, एसी इम्युन, प्लग इन टाईप, स्टाईल क्यूएनए१के आदी	१२४१ संख्या	१४.०८.२३						
१८२३२२०९सी	ट्रॅक्शन मोटर सस्पेंशन रोलरचा सेट	६० संख्या	१६.०८.२३						
३८२३३५०६	टॉप साईड बीअरर लाईनर	५००० संख्या	१७.०८.२३						
४१२३१०१६	हिताची टीएम टाईप एचएस-१०५० ईआर/एचएस- १५२५०ए करिता कार्बन ब्ररा	२३३१२ संख्या	१७.०८.२३						
४२२३५०१४	बीएचईएल मेक एसी ईएमयूकरिता हुअर कंट्रोल युनिट (डीसीयू)	१५ संख्या	१७.०८.२३						
४१२३१११७	थिन वॉल्ड ईलेक्ट्रॉन बीम फ्लेक्झीबल ईलास्टोमेरिक केवल २४० चौ. मीमी	१६७०४ मीटर	१८.०८.२३						
26538660	सस्पेंशन स्प्रिंग्जचा सेट	१०४ सेट	२१.०८.२३						
そしてききをきし	२३३६३७ कंट्रोल ईलेक्ट्रॉनिक्सकरिता कॉन्टॅक्टर		२१.०८.२३						
88535003	२००३ एचएस १५२५० आर्मेचरकरिता स्पायरल ट्यूब		२१.०८.२३						
४३२३४०२५ए	बॅटरी चार्बर युनिट प्री-कुलिंग	१६ संख्या	२१.०८.२३						
८०२३३१५१	ट्रान्सफॉर्मर ऑईल	९६५५८ लीटर	२१.०८.२३						
२७२३१०२१	हिताची गीअर केस असेंबली	४३३ संख्या	२२.०८.२३						
<i>२७२३४६२०</i>	ब्रेक शोए	३०४६ संख्या	२३.०८.२३						
३८२३०३०६ए	कम्बाईन्ड प्रेशर रिड्युसिंग व्हेल्व	३५० संख्या	२३.०८.२३						
४२२३१२८३	मे. एस्कोर्ट्स मेककरिता पीओएच किट	२९९ सेट	२३.०८.२३						
يلاعلاه	ब्रेझिंग रॉड साईझ २ मीमी व्यास x ६०० मीमी	३२० किग्रॅ	29.06.29						
४१२३१६७९बी	ग्लास बँढलिंग टेप साईझ ०.३३ x. २० मीमी	२०९५०७ मीटर	२५.०८.२३						
४२२३१२६५	मॅग्नेट व्हेल्व कम्प्लीट	१३७ संख्या	२८.०८.२३						
४२२३१३६७	इंटरनल डिस्प्ले	३५ संख्या	२८.०८.२३						
४२२३१४३७ए	सेंटर पायबोट पिन कम्प्लीट	१२७ संख्या	२८.०८.२३						
४२२३४२८१	सेंटरिंग डिव्हाईज	४३४ संख्या	२८.०८.२३						
४३२३०००५ए	एमर्जेन्सी बॅटरी चार्जर	१४२ संख्या	२८.०८.२३						
३८२३३७२६	एम्पटी लोड डिव्लाईब आवआर−ईएलडी−१० कम्प्लीट असेंबली	६३० संख्या	३१.०८.२३						
४३२३१०२८	४३२३१०२८ एम. एस. स्टब्स ५१३५७ संख्या ०४.०९.२३								
विस्तृत सूचना व निविदा अटी वेबसाइट <u>www.ireps.gov.in</u> वर पाहाता येतील व डाऊनलोड करता येतील.									

प्रमुखा मुख्य साहित्य व्यवस्था



कंपनीच्या सभासदांचे लक्ष वेधून घेण्याकरिता सूचना

तभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतूदी व अनुच्छेद १०८ ११० च्या तरतदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापक व प्रशासन) नियम. २०१४ (एकत्रितरित्या ॲक्ट). सेबी (सर्च अनिवार्थता व विमोचन आवश्यकता). २०१५ (सची विनियमन), सेक्रेटरियल स्टॅडर्डस-२ यांच्याद्वारे कंपर्न सेक्रेटरी ऑफ इंडिया यांची संस्थाद्वारे जारी व अन्य लागू नियम व विनियमन अनुसार कोणत्याही वैधानित सुधारण वा पुनःप्नॅक्टमेंट अनुसार वेळोवळी जारी हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड (कंपनी) यांना सभासदांकड मंजरी देऊन व ठरावांवर आयोजित टपाली मतदान सूचना दि. २७ जुलै, २०२३ रोजी (टपाली मतदान सूचना) अनुसार ईलेक्ट्रॉनिक मतदान मार्फत (ई–मतदान/ परोक्ष ई–मतदान) केवळ मार्फत करावे.

न्टच्या संबंधित तरतूद व मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे जारी मार्गदर्शन अनुसार टपाली मतव –मतदान अंतर्गत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ०८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२ दे. १३ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ०५ मे, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. २२/२०२ **वि. १५ जून, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. ३३/२०२० दि. २८ सप्टेंबर, २०२० सामान्य सर्क्युल**र ३९/२०२० दि. ३१ डिसेंबर, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १०-२०२१ दि. २३ जून, २०२१ व सामान सर्क्युलर क्र. २०/२०२१ वि. ०८ डिसेंबर, २०२१ (एमसीए सर्क्युलर्स) म्हणून टपाली मतवान सूचना अ प्रक्रिया परोक्ष ई–मतदान संबंधात माहिती सर्व सभासदांना पाठविली आहे व ईमेल आयडी कंपनी वा डिपॉजिटरी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा मे. बिगशेअर सर्क्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्ट्स व कंपनी (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत करून ज्यांचे नाव सभसदांचे रजिस्टूर /लाभार्थी मालक यांची सूर्च शुक्रवार, दि. २८ जुलै, २०२३ (निर्धारित तारीख) अनुसार, दि. २९ जुलै, २०२३ रोजी पाठवली आहे. एखादी व्यक्ती जर निर्धारित तारीख अनुसार सभासद नसेल तर माहिती हेतुकरिता टपाली मतदान सूचना पाहावी

रमसीए सक्युलर्स आवश्यकता अनुसार प्रत्यक्ष टपाली मतदानाची सूचना व टपाली मतदान प्रपत्र व प्री-पेड बिझीनेस लिफाफा भागधारक यांना पाठविली नाही आहे व ई−मतदान प्रणाली मार्फत असेंट व डिसेंट यांना संपर्व प्राधणे आवश्यक आहे

सर्व सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की :

HARISH

. ई-मतदान कालावधीची सुरुवात सोमवार, दि. ३१ जुलै, २०२३ रोजी (९.०० वा. भाप्रवे) सुरु होत आहे र मंगळवार, दि. २९ ऑगस्ट, २०२३ रोजी (५.०० वा. भाष्रवे) बंद होत आहे व सर्व संभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपातील वा डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक असल्यास सादर करावे. ई-मतदान मोड्यल आरटीड्रो अकार्यरत केला जाईल. परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल

सदर व्यक्ती ज्यांचे सभासदांचे रजिस्टरमध्ये नाव नाही अशा लाभार्थी मालक यांचे रजिस्टर परोक्ष ई विधा प्राप्त करण्याकरिता निर्धारित तारीख अनुसार रजिस्टूर करावे

. कंपनीने मे. डी एन वोरा ॲन्ड असोसिएट्स प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांना परिनिरीक्षक म्हणून टपाली मत स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावे म्हणून परोक्ष ई–मतदान प्रक्रिया मार्फत आयोजित केले आहे.

. टपाली मतदान ई-मतदानाचा अहवाल गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी (५.०० वा.) घोषित करण्य **बेईल व कंपनीचे नोंदणीकत कार्यालय येथे परीनिरीक्षक अहवाल यांच्यासह अहवाल कंपनीची वेबसा**इत http://www.harishtextile.com वर प्रसिद्ध केली आहे व आरटीए वेबसाइट https://ivote.bigshareonline.com व स्टॉक एक्सचेंज जेथे कंपनीची सूची उपलब्ध आहे.



: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल – दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉ कमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे या काळात लोकल विलंबाने धावणार आहेत

मध्य रेल्वे कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका

कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड - दिवा मेमू कोपपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर – दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता, सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई

रोडदरम्यान धावणार आहे. हार्बर मार्ग कुठे : पनवेल – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी ११.५ ते

वांद्रे

आणि

पाणी

नाही

रस्त्यांवर

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेलवरून सीएसएमटीला जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूरला जाणारी लोकल सेवा रद्द केली आहे.

माहीम डाऊन धिम्या मार्गावर

दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

मरिन लाइन्स ते

आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी राज्यात मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए, पुण्यात पीएमआरडीए, नवी मुंबईत सिडको, नागपूरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, नागपूर यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे.

पश्चिम मार्ग कुठे : मरिन लाइन्स ते कधी : सकाळी १०.३५ ते

परिणाम : ब्लॉक कालावधीत

वळविण्यात येणार आहेत.

डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर मुद्रांक शुल्कावरील अधिभाराची रक्कम देण्यास राज्य सरकारची मान्यता मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडून यंत्रणेला नगर विकास विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी वितरित करण्यात येते.

> या तरतुदीनुसार आतापर्यंत मुंबई मेट्रोसाठी ८०० कोटी रुपये, पुणे मेट्रोसाठी १५० कोटी रुपये, नागपूरसाठी ५० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता २०२३-२४ अंतर्गत मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी १६० कोटी रुपये देण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

जाहीर नोटीस

ा नोटिसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, मा नाधव, यांच्या सदनिकेचे ओरिजनल सेल[ॅ]ॲग्रीमेंट कोन बिल्डर्स आणि आणि श्रीमती मेघा राजेंद्र बांदेक भागि श्री राजेंद्र पुंडलिक बदिकर, वा दोवानमधी इस्तऐवज दिनांक २९/०४/२०१३ रोजी सकाळी ११.०० गजता डाफ्टरी रोड, मालाड पूर्व येथे हे अग्रीमेन्ट श्रीमर्त भेगा राजेंद्र बदिकर आणि श्री राजेंद्र पुंडलिक बादेक ांच्याकडन गहाळ झाले आहे गिजारपुर । हाल्य कार जाउँका ॥ सदनिकेवर किंवा सदनिकेच्या एखाद्या भागाव होणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दाव श्सल्यास्त्रत्यांनी नोटीस् प्रसिद्धी झाल्यावर् ० वसाच्या आत कागटपत्रे माझ्या कार्यालयात घेऊ णे. तसे न केल्यास तशा प्रकारचा कोणाचार ोणत्याही प्रकार हक्क, हितसंबंध नाही असे समजू केवा कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आल श्री.डी.एस.तिवारी दिनांक :- ३०/०७/२०२३ (उच्च न्यायालय वकील त्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा प

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर कोंडी; मुसळधार पाऊस, खड़ूयांमुळे वाहन चालकांचे हाल सायंकाळी प्रचंड

वाहतूक कोंडी झाली

होती. जोगेश्वरी -

विक्रोली लिंक रोडवरून

(जो व्ही एलाआर)

जोगेश्वरी, पवई परिसरात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी लवकरच १६० कोटी रुपये मिळणार आहेत. मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळकटी मिळावी यासाठी मेट्रो मार्गालगतच्या परिसरातील काही

निश्चित अंतरावरील मालमत्ता खरेदी - विक्रीवर एक

टक्का मेट्रो उपकर (मुद्रांक शुल्क अधिभार) आकारण्यात

येत आहे. या अधिभारापोटी जमा झालेल्या रक्कमेतील

१६० कोटी रुपये मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध होणार

आहेत.वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि

या मेट्रो प्रकल्पांना राज्य सरकारने नागरी परिवहन

प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकल्पांना आर्थिक

बळ देण्यासाठी मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार

आकारण्यात येत आहे. मेट्रो मार्गालगतच्या परिसरातील

काही निश्चित अंतरावरील मालमत्ता खरेदी - विक्रीवर एक

टक्का मेट्रो उपकर (मुद्रांक शुल्क अधिभार) आकारण्यात

येतो. यातून जमा होणारी रक्कम मेट्रोच्या कामासाठी

उपलब्ध करण्यात येते. मेट्रोच्या कर्जाची परतफेड वा

मेट्रोच्या कामांसाठी ही रक्कम आवश्यक आहे.

अधिभारापोटी जमा होणारी रक्कम संबंधित सरकारी

एमएमआरडीएला मेट्रो प्रकल्पासाठी १६० कोटी मिळणार

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरापेक्षा पश्चिम उपनगरात शुक्रवारी पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकत होती. तर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवरील खड़ूयांचे प्रमाण वाढल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.



खड़ूयांमध्ये आदळून वाहनांचे नुकसान होत पश्चिम उपनगरात कांदिवली, आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते जोगेश्वरी, दहिसर, मालाड, गोरेगाव, अंधेरी गांधी नगर, ऐरोली टोल नाका येथे शुक्रवारी होती. मोहरममुळे वाहतुक मार्गात बदल

जाण्यासाठी प्रवाशांना दोन तासांचा वेळ लागत होता. वाकोलावरून कलिनाच्या दिशेने एकाच ठिकाणी १५ मिनिटे वाहने थांबली

मुंबईतील विविध भागात ञनिवारी मोहरमनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीत कचरपट्टी जंक्शन जवळील करवाला मैदान येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासह कुर्ला, भायखळा, माहीम येथेही मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

जोशी हे विपर स्टेशन येथन जात होते व माझे अशील यांचे मूळ शेअ पत्र ऑटो रिक्षामघून विरार पश्चिम येथे दि. १७.०७.२०२३ रोज अंदाचे ०७.०३ वा. गहाळ झाले, शेअर प्रमाणपत्र क्र. ०९ सभासर र क्र. ०९ व शेअर्सची संख्या ५ व फ्लॅट क्र. २०३, २ रा मब विंग, पुनम टॉवर को-ऑप. हा. सो. लि., गाव विरार, एम. बी स्टेट, विरार पश्चिम, तालूका वसई, जिल्हा पालघर ४०१ ३० ल मालमत्तेच्या संबंधात होते व ५ संपूर्ण प्रदानित शेअ गेंदणीकरण घारक यांनी रू. प्रजास प्रत्येकी क्रमांक असलेल्या ४१ ते ४ डी समाविष्ट असलेल्या सदर सोसायटीच्या कायद्या अंतर्गत आहेत. गमळे आम्ही बाहारे सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेही दावे वा आह सल्यास कोणाही व्यक्तीकडून दावे वा आक्षेप म ांनी याद्वारे आमचे बक्षील यांचे कार्यालय येथे प्र x दिवसांच्या आत सदर लेख \$ 30.00.2023 शाखा : दुकान क्र. १९, २ तालूका वस

बर तुम्हा तुमच कपना/ाडपाझटरा याच्यासह इ मल आय	डा नादणाकृत न कल्यास तुम्हा कृपया खालाल माहिता
गहावी :	
१. डिमॅट भागधारक : तुमचे ईमेल आयडी व मोबाईल क्र	मांक व तुमचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)
यांच्यासह अद्ययावत करावे.	-
नुढील तपशिलाकरिता कृपया टपाली मतदा न	सूचना पाहावी. सूचना कंपनीची वेबसाइट
http://www.harishtextile.com वर उपलब्ध	आहे.
	-मतदान वा माहितीकरिता ई–मतदानाकरिता सुविधा
ivote.bigshareonline.com वर आम्हाला १८०	००२२५४२२ वर संपर्क साधावा.
	संचालक मंडळाच्या आदेशान्वये
	हरिष देक्सटाईल इंजिनीअर्स लिमिदेडकरिता
	सही/-
	हितेंद्र देसाई
विकाण : मुंबई	संपूर्ण वेळ संचालक
दिनांक : २९.०७.२०२३	(डीआयएन ००४५२४८१)

LIMITED oad, Vile Parle(East), Mumbai-400057

Quarter Ended

udited

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 Amount INR (in Lacs), except earning per share data

.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023

(Refer note 2 Unaudited

Year Ended

Audited

विरार - बोळींजमधील शेवटचे घर विकले जाईपर्यंत अर्ज विक्री - स्वीकृती म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील शिल्लक घरे विकलीच जात नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावरही सोडतीत या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता कोकण मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण मंडळाच्या सप्टेंबरमधील सोडतीत प्रथम प्राधान्य तत्वावर विरार - बोळींजमधील २२११ घरांचा समावेश करण्यात येणार असून यापैकी प्रतिसाद मिळणाऱ्या घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद न मिळालेल्या घरांसाठी तात्काळ नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : प्रक्रिया सुरू होईल. मागणी करणाऱ्या पात्र अर्जदाराला या घराचे वितरण करण्यात येणार आहे. तर २२११ पैकी शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती, वितरण प्रक्रिया सुरूच राहणार आहे.कोकण मंडळाने बोळींज येथे सर्वात मोठा सुमारे दहा हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यातील अंदाजे नऊ हजार घरे बांधून पूर्ण झाली असून यापैकी सुमारे सहा हजार घरांची विक्री झाली आहे. मात्र या प्रकल्पात पिण्याच्या पाण्यासह विविध समस्या असून प्रत्यक्षात अंदाजे २१०० घरात रहिवाशी राहत आहेत. तर दुसरीकडे या प्रकल्पातील दोन हजारांहून अधिक घरे विकलीच गेलेली नाहीत. या घरांसाठी दोन ते तीन वेळा सोडत काढूनही ही घरे विकली गेलेली

नाहीत. अखेर मंडळाने मे २०२३ च्या सोडतीत येथील २०४८ घरांचा 'प्रथम प्राधान्य' योजनेत समावेश केला. 'प्रथम प्राधान्य' योजनेत कोणालाही घर खरेदी करता येते. यात अनेक अटी शिथिल असतात. अगदी येईल त्याल घर या तत्वाने घराची विक्री होते. पण असे असतानाही मेमधील सोडतीतही २०४८ पैकी शे-दीडशे घरे विकली गेली. त्यामुळे कोकण मंडळाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बोळींजमधील 'प्रथम प्राधान्य तत्वा'वरील घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती आणि घराचे

वितरण ही प्रक्रिया कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या सोडतीत २१२२ घरांचा समावेश करण्यात येणार आहे. या घरांचा 'प्रथम प्राधान्य योजने'त समावेश सप्टेंबरमध्ये असेल. प्रतिसाद मिळणाऱ्या घरांसाठी सोडत काढन त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र प्रतिसादाअभावी विक्री न होणाऱ्या घरांसाठी सोडतीनंतर तात्काळ अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जो कोणी अर्ज करेल, अनामत खकम भरेल आणि पात्र ठरेल त्याला घराचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मंडळाचे मख्य अधिकारी मारोती मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील, क्रि शर्मा हे दकान क्र. ८. एफ विंग. तळ मजल सोसायदी न्यु मानसी कॉम्प्लेक्स को-ऑप. हा सो. लि. म्हणून ज्ञात, साई कृपा कॉम्प्लेक्स काशीगाव, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४० १०७ (यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भित) येथीव मालमत्तेचे सध्याचे मालक आहेत.

सदर दुकान रविंद्र पाल शर्मा यांच्याद्र श्री, बिजमोहन देवकीनंदन प्रामी यांच्याकडन खरेदी केला होता. ज्याअर्थी दिवंगत रविंद्र पाल शर्मा यांचा मृत्यू दि. १७.०७.२०२१ रोजी झाला होता व त्यांची पत्नी उर्मिला शर्मा यांचा मृत्यू दि. ०३.०८.२०१० रोजी झाला होता. त्यांच्या मागे १. प्रतिभा पापने (मुलगी) व २. हिरेश शर्मा (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत.

ज्याअर्थी वारस प्रतिभा पापने यांनी सदर दकानाच संबंधातील त्यांचे हक, अधिकार व हितसंबंध आमर्च अशील हिरेश शर्मा यांच्या नावे रिलीज करार दि. २०.०८.२०२१ रोजी नोंदणीकरण क्र टीएनएन-१०-१०५०६-२०२१ दि.२०.०८.२०२१ अंतर्गत रिलीज्ड व रिलींकीश्ड केले आहेत. आमचे अशील. सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आग जनतेस सचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर्स वा कोणत्याही भाग व भागासंबंधात कोणतेही दावे वा हक, अधिकार हितसंबंध असल्यास तसेच वारसा, शेअर, विक्री, खरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना भेट, जप्ती वा अडथळे काही असल्यास वा अन्य कार्ह असल्यास त्यांनी संबंधित दावे आमचे अशील यांन खालील निर्देशित पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत दाखल करावे अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तींचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील

आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील.

दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस

(राजेंद्र सिंह राजपुरोहित)

वकील उच्च न्यायालय, मुंबई

अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू),

ठाणे : ४०१ १०७.

स्वरूप	ात सा (बर ा टॉवर	दर करणे क्री. एर कील उ , नालार	ते तारावेपायून आवस्यक आहे. त. तिबत्ता व्य न्यायालय)]गपाा (पू), दिनांक: २९.०७.२०२३	
		SCR	SCAN STEEL CIN: L27209MH19 Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subha Telephone: +91-022-26185461; Ema STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS	94PL sh Ro II: sc
श ग,		SI No.	Particulars	30. Uni
ព.		1	Total income from operations	22
स, २१ लि		2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	
161		3	Net Profit/ (Loss) for the period before tax	
द्वारे		_	(after Exceptional and/or Extraordinary items)	

1	Total income from operations	22,780.06	27,696.47	30,721.40	109,677.52
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional				
	and/or Extraordinary items)	597.71	376.28	2,763.73	2,199.90
3	Net Profit/ (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	597.71	376.28	2,763.73	2,199.90
4	Net Profit/ (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	470.85	234.95	2,054.89	1,531.90
5	Total Comprehensive income for the period				
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)				
	and other comprehensive Income (after tax)]	522.64	217.90	2,018.27	1,512.76
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the				
	Balance Sheet of previous year)				31,362.57
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (not annulized)				
	(Before and after Extraordinary Items)				
	Basic	0.90	0.45	3.93	2.93
	Diluted	0.90	0.45	9.09	203

29th July 2023

Bhubaneswar

Notes : 1 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors 1 the concept of the results have carried out a Limited Review of the results at their respective meetings held on July 29, 2023. The statutory auditors have carried out a Limited Review of the result for the quarter ended June 30, 2023.

Figures for the quarter ended March 31.2023 represent the difference between the audited figures in respect of fu financial year and published figures of nine months ended December 31, 2022.

- The company has leased out, undertaking having sponge iron manufacturing facility situated in Bellary in the state of Karnataka, from the 1st day of December, 2022 On monthly rental . Hence, the income from Operation for the both quarters January to March 2023 and quarter ended June 30, 2023 does not include turnover figure of Bellary unit.
- he Company has paid Rs. 846.21 Lakhs during the quarter ended March 2023 (agreegating payment of Rs. 1041.5 Lakhs during the year)towards full payment of Right of Recompense (ROR) to State Bank of India. The above said component is included in the head "Finance Cost" as expenses to the Statement of profit & loss Account.
- The Company is engaged in only one segment viz. Steel Manufacturing and as such there is no separate reportab segment as per IND AS -108 "Operating Segment".
- Figures for the previous periods have been regrouped, rearranged and/or reclassified to confirm to the classification of e current period, wherever necessary. Also the figures of additions and/or substractions have been rounded up/or autometically for reporting at INR in lakhs.

The above results are available on the Company's als.com and BSE website at w For and on behalf of the Board of Directors of Scan Steels Limite

Ankur Madaai

Whole Time Directo

DIN: 07002199

मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्जदारांची अंतिम यादी अखेर शुक्रवारी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार सोडतीत एक लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाले. ही यादी प्रसिद्ध झाल्याने आता सोडतपूर्व प्रक्रिया संपुष्टात आली आहे. मात्र सोडत नेमकी कधी काढणार हे अद्याप गुलदस्त्यातच

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : म्हाडाच्या

आहे.मुंबई मंडळाने या सोडतीत अत्यल्प, अल्प, २२ हजारांहन अधिक अर्जदारांनी अर्ज दाखल केले मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटांतील वरांचा पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा मुंबईत पीएमएवायची घरे उपलब्ध करून अत्यल्प गटाला हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनामत रक्कमेसह एक लाख

म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : तब्बल एक लाख २० हजार

१४४ अर्जदार सोडतीत सहभागी होणार

होते. मात्र या अर्जांच्या छाननीत अंदाजे ५२३ अर्ज अपात्र ठरले होते. तर १४ हजारांहन अधिक अर्ज संशयास्पद आढळले होते.

अपात्र आणि संशयास्पद अर्जदारांकडून सूचना - हरकती मागवून त्यांची नव्याने छाननी करण्यात आली. त्यानंतर मंडळाने शुक्रवारी अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे.